

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती  
व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेव्वारे पंजीकृत  
बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना/  
लोकसेवा केंद्रांना द्यावयाच्या विविध सबलती

**महाराष्ट्र शासन,**

ग्रामविकास व जलसंधारण विभाग,

शासन निर्णय क्रमांक : झेडपोए २००२/प्र.क्र. २०८/३३,(वित्त-१)

मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक : २० डिसेंबर, २००२.

**वाचा :-** शासन निर्णय रोजगार व स्वर्यरोजगार विभाग, क्रमांक रोस्वरो-२००२/प्र.क्र. २६१७/  
रोस्वरो-१, दिनांक १७ ऑगस्ट, २००२.

**प्रस्तावना :-**

शासनाने ऑक्टोबर, २००० मध्ये रोजगार व स्वर्यरोजगार कार्यक्रमाविषयी सर्व समावेशक व सर्वस्पृशी धोरण आखलेले आहे. वाढते आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण तसेच संगणकीकरण यामुळे पारंपारिक/ औपचारीक स्वरूपाच्या नोक-या/रोजगार कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे शासनाने पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना व लोकसेवा केंद्रांना विविध सबलती देण्याचे व त्थांना आर्थिकदृष्ट्या बढळकट करण्याचे धोरण आखलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने सर्व विभागाच्या सहमतीने वर उल्लेखिलेला शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संदर्भात उक्त संस्थाना कोणत्या सबलती देता येतील याचा विचार शासन स्तरावर सुरु होता. त्यानुषंगाने आता खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

**शासन निर्णय :-**

पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था व लोकसेवा केंद्रांव्वारे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या कार्यालयांसाठी उपलब्ध करून द्यावयाच्या सेवा व मालाचा/वस्तूचा पुरववा, कामे देण्याच्या संदर्भात व अन्य बाबतीत खालीलप्रभाणे कार्यवाही करण्यात यावी :-

**दैनंदिन कामाच्या सेवा बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था/लोकसेवा केंद्रांना  
हस्तांतरीत करण्याबाबत :-**

१) जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयाव्वारे विविध प्रकारची कामे घेण्यात येतात. साधारणत: ही कामे कंत्राटी पञ्चतीने राबविण्यात येतात. यातील काही कामे हस्तांतरीत करण्यास आव आहे. असा पञ्चतीची दैनंदिन व्यवहाराची कामे व विविध प्रकारच्या सेवा या स्वर्यसहाय्यता गट, पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था व

लोकसेवा केंद्र यामध्ये काम करणा-या व्यक्तीच्या कुवतीनुसार देता येतील. अशा कामाची यादी उदाहरणादाखल खाली नमूद केल्याप्रमाणे आहे.

(१) कुरीअर सर्विस, (२)पाणीपट्टी/भाडेपट्टी वसूल करणे, (३) गावातील रस्त्यावर दिवे साकणे व बंद करणे, (४) कार्यात्मकांच्या कामकशज (रेळेड लावणे,रेकॉर्ड उपलब्ध करून देणे,साफसफाई राखणे,खिडक्यांच्या काचा व उपकरणे साफ करणे व अन्य), (५) प्लॉबिंगची कामे,(६) विजेची कामे, (७) सुतारकाम, (८) बेतकाम, (९) विविध योजनेसाठी बेरोजगार उपलब्ध करून देणे (शिलाईची व तशाच प्रकारती अन्य कामे), (१०) मदतनीसाठी कामे, (११) रखालदाराची कामे, (१२) वॉनिश पॅटींग इत्यादी कामे,(१३) पेस्ट कंट्रोलची कामे, (१४) उपर दुरुस्ती व बाथकाम दुरुस्तीची किरकोळ कामे, (१५) अल्पोपक्षर सेवा, (१६)हस्तालिखित नव्हकल खालावणे.

वरील कामाच्यतिरिक्त अन्य प्रकारची क्षेणती कामे देता येतील याची यादी वरील सर्व कार्यात्मकांनी तयार करावी व ही कामे संबंधित स्वयंसहाय्यता गट, पंजीकृत संस्थेतील/ केंद्रातील बेरोजगार युवक / युवतीव्वारे व पंजीकृत बेरोजगार मजूर सहकारी संस्था कळून खाली कामतेनुसार करून घेण्यांत यावी. असे करतांना सेवेचा दर्जा उत्कृष्ट राहिल याची काळजी घेण्यांत यावी. तसेच सद्यःस्थितीत त्या सेवेचर होणा-या खर्चापेक्षा जास्त खर्च होणार नाही याचीही दक्षता घेण्यांत यावी.

### प्रशिक्षण कार्यक्रमाच्या योजनेशी सांगल घालणे :-

२) केंद्र व राज्य शासनाच्या ब-याच योजना या प्रशिक्षणाभिमुख योजना आहेत. लाभार्थ्यांना योजनेचे पूर्ण शान व्हावे व योजनेत लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला लाभ पूर्णतः प्राप्त व्हावा याकारणासाठी प्रशिक्षण देण्यात येते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविष्यात येणा-या योजना जसे स्वर्ण जर्यांती ग्रामीण स्वरोजगार योजना, द्रायसेम, बायोगेस, सुधारीत चुली व इतर योजना तसेच राज्य शासना च्वारे राबविष्यात येणा-या योजना याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदांनी संबंधित स्वयंसहाय्यता गट, पंजीकृत संस्थेतील/ केंद्रातील बेरोजगार युवक / युवती व पंजीकृत बेरोजगार मजूर सहकारी संस्थातील सदस्यांना त्यांचे क्षमतेनुसार व आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाची सौय उपलब्ध करून द्यावी.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असून त्यांच्या व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या समन्वयामधून जिल्हा परिषदेने ऑक्टोबर २००२ यासून १०० आयटीआय मध्ये वेगवेगळ्या विषयांवर शॉट टर्म प्रशिक्षण सवे सुरु करावयाची आहेत. सदर सत्रात मूळ प्रशिक्षण व्यतिरिक्त "मार्केटिंग बैंकवर्ड, फॉरवर्ड लिंकेज" प्रकल्प तयार करणे व बैंकेला सादर करणे याचाही समावेश असेल.

## स्थापीत स्थावर मत्तेचा वापर :-

३) सहकारी संस्था अधिनियमाखाली आतापवर्त सुमारे १८०० च्या वर बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था राज्यात स्थापन कळालेल्या आहेत. याबाबत माहिती जिल्हायातील जिल्हा रोजगार व स्वर्योजगार मार्गदर्शन अधिकारी यांचेकडून प्राप्त होउ शकते या सहकारी सेवा संस्थाना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या व्यवसायास योग्य जागा माफक कराने मिळाली हे शासनाचे धोरण आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदि संस्थानी त्यांच्या मालकीच्या स्थावरभत्तेचा/ जमिनीचा आढावा घेऊन दिवसाच्या कामाच्या कालावधीत ज्याक्षेत्रे या जागांचा पूर्णतः उपयोग होत नाही त्या कालावधीसाठी या जागा लोकसेवा केंद्र किंवा सेवा सहकारी संस्थाना अल्प भाडेतत्वावर उपलब्ध करून द्याव्यात. सदर प्रस्ताव गुणवत्तेनुसार तपासून प्रस्तावास शासनाची पूर्वंजुरी घेण्यात यावी. त्याचप्रमाणे भविष्यात निर्माण होणा-या स्थावर भत्ता व जागा यात उपरोक्त सहकारी संस्थाना योग्य वाटा मिळेल या दृष्टिकोनातून नियोजन करावे.

## कार्यालयीन साफसफाई स्वच्छतेची कामे करण्याबाबत :-

४) जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये साफसफाई व स्वच्छतेची कामे नियुक्त कर्मचा-यांमार्फत करण्यांत येत आहेत. नियुक्त कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त होणारी पदे यापुढे भरण्यांत येऊ नयेत. अशा प्रकारची कामे स्वर्यंसहाय्यता गट बेरोजगारांच्या सेवा संस्थाना किंवा लोकसेवा केंद्रांना देण्यांत यावी. सदर संस्थाना अशी कामे देतांना या कामावर सद्यःस्थितीत होणा-या खाचपेक्षा जास्त खर्च होणार नाही व कामात उत्कृष्ट दर्जा राखण्यांत येईल याबाबत कंटेक्टोरपणे देखरेख करण्यात यावी.

## जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कार्यालयांना लागणा-या विविध वस्तू क्ष मालाचे आरक्षण :-

५) कार्यालयीन कामासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची कार्यालये विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करीत असतात. या वस्तुचे वर्गीकरण करून ज्या वस्तुंच्या अथवा मालाच्या निर्माणासाठी फारशा प्रगत/उच्च प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज नाही अशा मालाची किंवा वस्तुंची यादी तयार करण्यांत यावी. खरेदीबाबत दरकरार इत्यादी सोऱ्हून कामगार, उद्योग व उर्जा विभागाच्या दिनांक २/१/१९९२ च्या शासन निर्णयानुसार निविदा मागविणे आवश्यक असल्यास बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून किमान २५% तसेच सर्व श्रध्यत गटामार्फत २५% याप्रमाणे वस्तुंची खरेदी करण्यात यावी. बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थामध्ये परस्परात स्पर्धा होऊन त्याचप्रमाणे बदल गटामध्येही परस्परात स्पर्धा होऊन कमी किमतीत उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू प्राप्त होतोल यासाठी प्रयत्न करण्यात यावा. सदर खरेदी करतांना स्थानिक बाजारपेठेमध्ये त्या वस्तू ज्या किमतीत उपलब्ध

आहेत त्यांपैक्षा कमी किंमतीत त्या उपलब्ध होतील व त्याचा दर्जा उत्कृष्ट राहील हे पहाणे गरजेचे आहे. यासाठी अशा कार्यालयाने वस्तुचे दर निश्चित करण्याने यावेत.

### पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना अनामत रक्कम भरण्यातून सूट

#### देण्याबाबत :-

६) जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या कार्यालयांना लागणा-या विविध प्रकारच्या वस्तूच्या खरेदीसाठी तसेच सेवेच्या पुरवठ्यासाठी भरण्यांत येणा-या वस्तुसाठी/मालाच्या खरेदीसाठी/ सेवेच्या पुरवठ्याकरिता निविदा भरतांना अनामत रक्कम भरण्याच्या अटीतून पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था व लोक सेवा केंद्रांना सूट देण्यांत यावी.

#### स्थावर मत्तेची देखभाल डागडुजी व दुरुस्ती करण्याबाबत :-

७) संदर्भाधीन शासन निर्णयान्वये पंजीकृत बेरोजगार अभियंत्यांच्या सहकारी सेवा संस्थेस किंवा लोकसेवा केंद्रामार्फत स्थावर मत्तेची देखभाल डागडुजी व दुरुस्ती इत्यादी कामे रु.५ लक्षाच्या मर्यादेत देण्यांत यावीत असे नमूद केलेले आहे. या विभागाने ग्रामपंचायतीना रु.५ लक्षापर्यंतची व मजूर सहकारी संस्था यांना रु.५ लक्ष (वर्षभरातील एकूण कामाची महत्तम किंमत रु.३० लक्ष) इतक्या मर्यादेपर्यंत विनानिविदा कामे देण्याबाबत शासन निर्णय यापूर्वीच निर्गमित केलेला आहे. यामुळे ग्रामपंचायत, मजूर सहकारी संस्था, पंजीकृत बेरोजगार अभियंत्यांच्या सेवा सहकारी संस्था किंवा लोकसेवा केंद्र मार्फत आता रु.५ लाखापर्यंतची कामे विनानिविदा करता येतील. मात्र उक्त संस्थांपैको जी संस्था कमी किंमतीत सदरहू काम करतील व उत्कृष्ट दर्जाची हमी देतील अशाच संस्थेला अशी कामे देण्यांत यावी.

#### लोकसेवा केंद्र :-

८) जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी नागरी व ग्रामीण भागात आवश्यक असलेल्या विविध सेवा उपलब्ध करण्यासाठी बेरोजगारांना संघटित करून त्यांना लोकसेवा केंद्रे स्थापन करण्यास प्रोत्साहन दयावे. आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दयावे. हया प्रशिक्षणाची व्यवस्था स्थानाच्या जागेत किंवा स्वयंसेवी संस्थामार्फत करावी. लोकसेवा केंद्र स्थापन करतांना शासकीय किंवा निघशासकीय जागा या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल. ब-याच जिल्ह्यांमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामसंचिवालय बांधण्यांत आलेली आहेत. अशा ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास लोकसेवा केंद्रांना ती उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. आवश्यकता वाटल्यास यासाठी येणारा खर्च हा स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनांतर्गत मूलभूत सुविधेतून करणे शक्य होईल. या केंद्रांना अल्प भाड्याने जागा देणे व दूरध्वनी उपलब्ध करून देणे ही जबाबदारी

संस्थांची राहील, लोकसेवा केंद्राची पाटी दर्शनी भागात लावावी. नाव लिहिताना उराविक चौकट व निश्चित केलेला रंग वापरण्यात यावा. या केंद्रात खालील बाबींची व्यवस्था करण्यात यावी.

अ) १५ X १५ फुट चे बांधकाम असलेली जागा व त्यापाठ्ये बेरोजगारमस बसण्याची सोय असावी.

ब) लोकसेवा केंद्रासाठी लागणारे फर्निचर व दूरध्वनी मोफत पुरवावयाचा असून अनावर्ती खुर्च संबंधित संस्थेने योजनेतर्गत निधीतून करावा. आवर्ती खुर्च जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना शक्य असल्यास करावा किंवा संस्थेने अथवा केंद्रचालकाने करावा.

क) सेवाकेंद्रामार्फत दिल्या जाणा-या सेवेचे दर वाजदी व व्यवहारिक असावे.

ड) या केंद्रात काय करणा-या व्यक्तीचे नाव नोंदवून त्यांना ओळखपत्र देणे ही जबाबदारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांची राहील, शक्य असल्यास केंद्राच्या प्रांगणात सेवेस आवश्यक असणा-या सुट्या भागाचे दुकान योजनेतर्गत उघडण्यात यावे.

इ) खरील झावीसाठी आवश्यक असणारा खुर्च योजनेतर्गत निधीतून भागविण्यात यावा.

ई) अपंगांना प्राधान्य दिले पाहिजे.

फ) लोकसेवा केंद्रांची योग्य जाहिरात होईल याची व्यवस्था करावी.

या निर्णयाचे काटेक्रोरपणे पालन झावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नोंदाने,

(एस. शहजाद हुसैन )  
सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

मा.राज्यपालांचे सचिव

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव

उप सचिव, मुख्य सचिवांचे कार्यालय,